

क्रमांक डिएसआर-२००५/प्र.क्र. ३८५/आस्था-५
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक - २८ ऑक्टोबर, २००५.


प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, (सर्व)

**विषय- जिल्हा परिषद कर्मचा-यांना चार वर्षातून एकदा रजा
प्रवास सवलत (महाराष्ट्रात कोठेही जाण्यास)**

वरील विषयाबाबतचे या विभागाच्या दिनांक २५/११/१९९८ चे पत्र क्र.
डिएसआर २४९८/९४ मं/सीआर १७४/१८, दि. २५/११/१९९८ कृपया पहावे.

२. संदर्भाधिन पत्रातील परि. १ मध्ये "सदर रजा प्रवास सवलत ही फक्त त्यांच्या कुटुंबातील पती-पत्नी व त्यांच्या अविवाहीत मुले किंवा मुली (१८ वर्षाखालील) दोन मुले किंवा मुली यांच्या पुरतेच मर्यादीत आहे." असे कळविण्यात आले होते. वरील १८ वर्षाखालील या उल्लेखामुळे ब-याच जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद कर्मचा-यावर अवलंबून असणा-या १८ वर्षावरील मुलांना स्वग्राम प्रवास सवलत नाकारण्यात येते आणि जेथे १८ वर्षावरील मुलांना स्वग्राम प्रवास सवलत मजूर करण्यात आले आहे तेथे लेखा आक्षेप काढून सदर रक्कम वसूल करण्यात येत आहेत अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या संदर्भात खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येतो की, संदर्भाधिन पत्रातील "(१८ वर्षाखालील)" हे शब्द वगळण्यात येत आहेत आणि म्हणजेच "जिल्हा परिषद कर्मचा-यावरील अवलंबित्व ठरविताना कोणत्याही वयाची अट घातेलेली नाही." हा खुलासा, वित्त विभागाने त्यांच्या अनी. संदर्भ क्र. ९७७/संवा-५, दिनांक १४/१०/२००५ नुसार दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येत आहे.



(शेखर ढवळे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत.

- १) विभागीय आयुक्त (सर्व)
- २) श्री. वामन कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा-रत्नागिरी द्वारा, बांधकाम विभाग, जि.प., रत्नागिरी.
- ३) निवडनस्ती (कार्यासन आस्था-५), ग्राम विकास व जलसंधारण विभाग.